

महात्मा बसवेश्वर सामाजिक
समता-शिवा पुरस्कार योजना सुरु
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०१६ /प्र. क्र.४६७/महामंडळे
कक्ष क्र.१४०, पहिला मजला, मंत्रालय विस्तार,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु मार्ग
मुंबई- ४०० ०३२
तारीख: ८जून,२०१६

वाचा :-

१) अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद यांचे दिनांक १०.३.२०१५ चे निवेदन

प्रस्तावना :-

१. क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील वीरशैव-लिंगायत समाजाचे समतावादी क्रांतीकारी महापुरुष आहेत. महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्त्री मुक्ती व जाती-पाती मोडीत काढण्याचे व समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड व अनिष्ट प्रथेविरुद्ध त्यांनी प्रचंड कार्य करून विज्ञानवादी समाज घडविण्यासाठी मोठे कार्य केले आहे. महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात “अनुभव मंटप” नावाची धर्म संसद स्थापन करून स्त्री, पुरुष व दलितांसह सर्वाना जाती पातीच्या पलिकडे जाऊन कर्माच्या आधारावर एकत्रित सहविचार करून निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याची परंपरा सुरु केली. त्यामुळे त्यांना संसदीय लोकशाहीचे जनक समजले जाते. शिवा संघटनेच्या मागणीप्रमाणे मा.मंत्री (सा.न्या.व वि.स.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनुसार वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक व आर्थिकदृष्ट्या विकास होण्यासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक, क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व समाज सेवकांना/ संस्थांना “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” हा पुरस्कार राज्यातील एक व्यक्ती व एका संस्थेची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करून, प्रतिवर्षी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनी म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीयेला (अक्षय तृतीया) हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

२. राज्यातील वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक व आर्थिकदृष्ट्या विकास होण्यासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक, क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक

प्रबोधनकार व समाज सेवकांना/ संस्थांना “क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर” यांच्या जयंती दिनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून प्रतिवर्षी वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) या दिवशी एक व्यक्ती व एका संस्थेला “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यास शासन मंजूरी देत आहे.

३. सदर योजनेबाबत पुरस्काराची निवड, निकष, पात्रता, नियमावली इ. बाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६०८१७४५२५४१२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(उ. म. सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) मा.मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई.
- ३) सर्व मा. मंत्री, यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ४) सर्व मा. राज्यमंत्री, यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ५) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ६) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ८) सर्व विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय.
- ९) सर्व जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय.
- १०) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
- ११) सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाकल्याण विभाग
- १२) सर्व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण
- १३) सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हापरिषद
- १४) संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष “शिवा” -अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, गारखेडा परिसर, औरंगाबाद.